

मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व
ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाकरिता सन
२०२५-२६ मध्ये रु.३१२.७२ कोटी निधी
वितरीत करण्याबाबत....

महाराष्ट्र शासन
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन निर्णय क्रमांक : कृव्यप्र १९०५४(११)/३६/२०२५/MAG-८-A (E- ११६८६७०)
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय विस्तार, मुंबई- ४०००३२
दिनांक- ३० जून, २०२५

वाचा:-

१. शासन निर्णय, कृषि व पदुम विभाग, क्रमांक, कृव्यप्र ४६१८/प्र.क्र.१०२/८-अ, दि. १९.०१.२०१९
२. शासन निर्णय, कृषि व पदुम विभाग, क्रमांक, कृव्यप्र ४६१९/प्र.क्र.७०/८-अ, दि. ११.०९.२०१९
३. शासन निर्णय, कृषि व पदुम विभाग, क्रमांक, कृव्यप्र ४६१९/प्र.क्र.५७/८-अ, दि. ११.०९.२०१९
४. शासन निर्णय, कृषि व पदुम विभाग, क्रमांक, कृव्यप्र - ४६१९/प्र.क्र.७९/८-अ, दि. १४.०२.२०२०
५. शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक, अर्थसं-२०२५/प्र.क्र. ४४/अर्थ-३, दि. ०७.०४.२०२५
६. शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक, अर्थसं-२०२५/प्र.क्र. ४४/अर्थ-३, दि. २९.०४.२०२५
७. शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक, अर्थसं-२०२५/प्र.क्र. ४४/अर्थ-३, दि. ०५.०५.२०२५
८. प्रकल्प संचालक, मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प, यांचे पत्र क्रमांक स्मार्ट/पीसीएमयु/लेखा/निधी मागणी २०२५-२६/१२६१/२०२४, दिनांक १२.०६.२०२५

प्रस्तावना:-

मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची (State of Maharashtra's Agribusiness and Rural Transformation - SMART) राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये (सन २०१९-२० ते २०२६-२७) या ७ वर्षांच्या कालावधीत अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या प्रकल्पासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात रु. ५९९.९१ कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्प संचालक, मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प यांनी संदर्भ क्र.११ च्या पत्रान्वये केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने बाह्य हिश्याचा रु. २१८.९१ कोटी व राज्य हिश्याचा ९३.८१ कोटी याप्रमाणे एकूण रु.३१२.७२ कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे:-

शासन निर्णय :-

१. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता प्रकल्प संचालक, मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प यांना प्रकल्पांतर्गत विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता बाह्य हिश्याचा रु. २१८.९१ कोटी(रुपये दोनशे अठरा कोटी ऐक्याण्णव लाख फक्त) व राज्य हिश्याचा ९३.८१ कोटी (अक्षरी रुपये त्र्याण्णव कोटी ऐक्याऐंशी लाख फक्त) याप्रमाणे एकूण रु.३१२.७२ कोटी (अक्षरी तीनशे बारा कोटी बहात्तर लाख) इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. याबाबतचा उद्दीष्टनिहाय तपशिल पुढीलप्रमाणे आहे:-

(रुपये कोटीत)

अ.क्र.	उद्दिष्ट शीर्ष	बाह्य हिश्याकरिता वितरीत करावयाचा निधी २४०१९६९	राज्य हिश्याकरिता वितरीत करावयाचा निधी २४०१९५१	एकूण
१	३१-सहायक अनुदाने	८९.०८	३८.१७	१२७.२५
२	३३-अर्थसहाय्य	१२९.८३	५५.६४	१८५.४७
	एकूण	२१८.९१	९३.८१	३१२.७२

२. उपरोक्त प्रमाणे वितरीत निधी प्रकल्पाच्या पुढील लेखाशिर्षाखाली सन २०२५-२६ मध्ये अर्थसंकल्पीत केलेल्या तरतूदीतून खर्ची टाकावा.

बाह्य हिस्सा	राज्य हिस्सा
मागणी क्र. डी-३ २४०१-पीक संवर्धन (११५) लहान/सीमांत शेतकरी व कृषि मजुरांसाठी योजना (००) (०५) मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन प्रकल्प (बाह्य हिस्सा ७२.४१%) (२४०१९६९) ३१-सहायक अनुदाने (वेतनेतर), ३३-अर्थसहाय्य	मागणी क्र. डी-३ २४०१-पीक संवर्धन (११५) लहान/सीमांत शेतकरी व कृषि मजुरांसाठी योजना (००) (०४) मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन प्रकल्प (राज्य हिस्सा २७.५९%) (२४०१९५१) ३१-सहायक अनुदाने, (वेतनेतर), ३३-अर्थसहाय्य

३. सदर शासन निर्णयाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या निधीच्या कोषागारातून आहरण व वितरणाकरिता प्रकल्प संचालक, मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART) संस्था, पुणे यांना नियंत्रण अधिकारी आणि वित्त विशेषज्ञ यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
४. सदर शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचा विनियोग तात्काळ करण्यात यावा. सदरचा निधी बँक खात्यात अखर्चित पडून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच निधी वितरीत केल्याबाबतचा तपशिल शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून ३० दिवसांच्या आत सादर करावा.
५. प्रकल्प संचालकांनी खर्च केलेल्या निधीबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी शासनास सादर करावे.
६. प्रकल्प संचालकांनी सदर प्रकल्पांतर्गत खर्ची पडणाऱ्या निधीची जागतिक बँकेकडून सत्वर प्रतिपूर्ती मिळवावी व मिळालेल्या प्रतिपूर्तीबाबत शासनास वेळोवेळी अहवाल पाठवावा.
७. संदर्भ क्र. ४ येथील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे प्रकल्प संचालकांना प्रत्येक तिमाहीस अर्थसंकल्प वितरण प्रणालीद्वारे निधी वितरीत करण्यात येईल. अगोदरच्या तिमाहीस वितरीत केलेला निधी पूर्णपणे खर्ची पडल्यानंतर व तसे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच पुढील तिमाहीकरीता निधी वितरीत करण्यात येईल. संदर्भाकित शासन निर्णयातील सर्व अटीचे काटेकोरपणे पालन होईल याची प्रकल्प संचालकांनी दक्षता घ्यावी. तसेच वितरीत करण्यात आलेला निधी होणाऱ्या खर्चाच्या अनुषंगाने गरजेनुसार कोषागारातून आहरित करण्यात यावा.

८. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या क्र. अर्थसं-२०२५/प्र.क्र.४४/अर्थ-३, दि.०७.०४.२०२५, २९.०४.२०२५ व ०५.०५.२०२५ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन व सदर परिपत्रकातील अटी शर्तीची पूर्तता करुन निर्गमित करण्यात येत आहे.
९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०६३०१८३२५३३१०१ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अं. सा. चंदनशिवे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मंत्री (कृषि), मंत्रालय, मुंबई-३२
२. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
३. अपर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
४. अपर मुख्य सचिव (सहकार), सहकार व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई
५. प्रधान सचिव (ग्राम विकास), ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
६. प्रधान सचिव (नगर विकास), ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
७. प्रधान सचिव (महिला व बाल विकास), ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
८. प्रधान सचिव (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
९. सचिव (पदु), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. आयुक्त (कृषि), आयुक्त कार्यालय, पुणे
११. प्रकल्प संचालक, मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, महाराष्ट्र राज्य, पुणे
१२. आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे
१३. आयुक्त, सहकार, महाराष्ट्र राज्य, पुणे
१४. आयुक्त, पुणे महानगर पालिका, पुणे
१५. व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई
१६. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ, नागपूर
१७. प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मुंबई
१८. संचालक (आत्मा), कृषि आयुक्तालय, पुणे
१९. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे
२०. व्यवस्थापकीय संचालक, ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन, मुंबई
२१. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ, मुंबई
२२. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे
२३. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मुंबई
२४. मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन, पुणे
२५. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे
२६. महालेखापाल १/२ (लेखा परीक्षा/ लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/ नागपूर
२७. सह संचालक लेखा व कोषागारे संगणक कक्ष, नवीन प्रशासन भवन, ५ वा मजला, मुंबई ३२

- २ॢ. अधलदलन व लेखलधलकलरी, ढुंडई/ नलवलसी लेखल अधलकलरी, ढुंडई
२९. ककुष अधलकलरी, (कल. वुडड-१/अरुथसंकलुड-१३), वलतुत वलडलग ढुंडरललड, ढुंडई
३०. ककुष अधलकलरी, (कल. १ॡ३१), नलडुडऑन वलडलग ढुंडरललड, ढुंडई
३१. नलवडनसुती (ॢ-अ).